

आधारे मालमत्ता नाव हस्तांतरण करणे
उल्हासनगर महानगरपालिका


आ.जा.क्र. उमपा/करवि/यु.5/516/2022
दिनांक : 07/02/2023

सादर


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात अस्तित्वात असलेल्या इमारती व जमिनीवर महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्यात येते मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्तीचे नावाची नोंद आवश्यक आहे. त्याअनुषंगाने कर आकारणी पुस्तकात मालमत्ता क्र. 35BI021049100 अन्वये नोंद असलेल्या मिळकतीकरीता कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. सुनिल बैजुमल नागदेव अशी नोंद आहे. मिळकतीचे एकुण क्षेत्रफळ 196 चौ.फुट. असुन सोबत करपात्र बाबींचा तपशिल (खाते उतारा) जोडला आहे.

श्री/श्रीम. मोती लच्छमनदास खियानी/सोनी मोती खियानी रा- बॅरेक नं. 979 समोर, पोरशन उल्हासनगर-3 यांनी दिनांक- 02/02/2023 रोजी (ना.सु.केंद्र. टोकन नं. 41202300002238) सादर केलेल्या अर्जान्वये संदर्भित मिळकतीसाठी मोती लच्छमनदास खियानी/सोनी मोती खियानी अशी नोंद करणेसाठी कळविले आहे. सोबत खालीलप्रमाणे कागदपत्राच्या प्रति जोडल्या आहेत.

- 1) वर्ष 2022-2023 अखेर मालमत्ता कराची थकीत देणी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र.
- 2) श्री/श्रीम. सुनिल बैजुमल नागदेव (लिहुन देणार) श्री/श्रीम. श्रीराम सतरामदास कोटवानी (लिहुन घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. बी15/1011 दिनांक: 25/10/2019)
- 3) श्री/श्रीम. श्रीराम सतरामदास कोटवानी (लिहुन देणार) श्री/श्रीम. मोती लच्छमनदास खियानी/सोनी मोती खियानी (लिहुन घेणार) यांचे दरम्यान अनौदणीकृत खरेदी खताची छायांकित प्रत (अ.क्र. 15/627 दिनांक: 21/11/2022)
- 4) नोटरी हमीपत्राची/ताबापावती प्रत (अ.क्र. 02/107 दिनांक: 27/01/2023)
- 5) दिनांक 29/01/2023 रोजीचे टाऊन दर्शन वर्तमानपत्रात प्रसिध्द केलेली नोटीस.


(अविनाश महाले)
लिपीक

विषयांकित प्रकरणी अर्जदार यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे मनपा कर आकारणी पुस्तकात करपात्र मालमत्ता क्र. 35BI021049100 करीता मालमत्ता कर वसुलीच्या प्रयोजनार्थ कर देण्यास प्रथमतः पात्र व्यक्ती म्हणुन श्री/श्रीम. मोती लच्छमनदास खियानी/सोनी मोती खियानी अशी नोंद वर्ष 2022-2023 पासुन करणेकरीता प्रस्तावित करण्यात येत आहे.


(नारायण कुड्या)
कर निरीक्षक

Change of Name R. V. Charges	
Paid Rs.	500/-
Receipt No.	120265
Date	02/03/23
Sign	

कर निरीक्षक यांच्या अहवालाबुन्याद प्रमाणित
(मनोज गोकलानी)
उप कर निर्धारक व संकलक


(जेठानंद कर्मधंदानी)
कर निर्धारक व संकलक



उल्हासनगर महानगरपालिका, मालमत्ता कर विभाग
ULHASNAGAR MUNICIPAL CORPORATION, PROPERTY TAX DEPT.

मुख्य कार्यालय, तळमजला, उल्हासनगर-421 003 जिल्हा ठाणे, महाराष्ट्र
 Head Office, Ground Floor, Ulhasnagar-421 003 Dist Thane, Maharashtra
 Tel No:- 95251-2720116 /125 Ext. No. 238 Fax No:- 95251-2720104



No. UMC/TD/UNIT-5/516/2022

Token No. 41202300002238

Date- 02/03/2023

Sr. No. 35/0704

To,
SHRI. MOTI LACHHMANDAS KHIANI
SMT. SONI MOTI KHIANI
 Opp. BK. No. 979 (Portion)
 Ulhasnagar-3

Sub:- Mutation Of Entry as an Occupier In Respect Of Property
 Bearing Sr. No. 35/0704 Of Mpl Assessments Register
 Ref:- Your Notice Dated: /01/2023

Sir/Madam,

Your name has been entered in place of **Sunil Baijuma Nagdev** Under Ward No. 35
 Property No. 35BI021049100 as a person Primarily Liable to property Tax. The Entry in the
 assessment book is mutated on the basis of the following documents.

1.	Cofy of sale deed & Index-II Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
2.	Conveyance Deed [CD]	No: -----	Dt: -----
3.	Change of Name effected by Divisional Officer Ulhasnagar	No: -----	Dt: -----
4.	Partition deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
5.	Gift deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
6.	Heirship Certificate	No: -----	Dt: -----
7.	Release deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
8.	Will Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
9.	Lease Deed Registered With Registrar of Assurance	No: -----	Dt: -----
10.	Possession Letter	No: -----	Dt: -----
11.	Indemnity bond/ Possession Letter/Affidavit	No: 02/107	Dt: 27/01/2023
12.	Objection Notice published in th News paper Namely Town Darshan	No: -----	Dt: 29/01/2023
13.	Unregistered Instrument attested by Notary Namely GIFT DEED	No: -----	Dt: -----
14.	Applicant Pratgyaptra	No: -----	Dt: -----
15.	Unregistered Instrument attested by Notary Namely AGRREMENT FOR SALE	No: B15/1011 No: 15/627	Dt: 25/10/2019 Dt: 21/11/2022

This is Only mutation of entry for the purpose of primary Liability to tax and shall not be construed as transfer of title. Any mis-respresentation of fraudulent information containet in the notice given by you would any time lead to cancellation of without prejudice to the prosecution agains you.

Moti L.K.

Moti L.K.



Assessor & collector of Taxes
 Ulhasnagar Municipal Corporation

a/c

